



पेंशन निधि विनियामक और विकास प्राधिकरण  
Pension Fund Regulatory and Development Authority  
A Public awareness initiative on old-age income security

## सेवा निवृत्ती नियोजन आणि गुंतवणूक

औपचारिक निवृत्ती वेतन व्यवस्था भारतातील पगारदार कर्मचार्यांच्या फक्त 13% लोकांपर्यंतच पोचते. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर एक आरामदायी आयुष्य जगण्यासाठी तुम्हांला बचत आणि गुंतवणूक करण्याची गरज आहे.

नियमित आणि पद्धतशीर गुंतवणूक, सेवानिवृत्ती नियोजनाचा अंतर्भूत भाग आहे. हे समजणं महत्वाचं आहे की लांब पल्ल्यासाठी, एखाद्याची आर्थिक सुबत्ता, प्रामुख्याने यावर अवलंबून असते की त्याने किती हुशारीने आणि सातत्याने गुंतवणूक केली आहे.

सेवानिवृत्ती नियोजनासाठी मेहनत, शिस्त, त्याग, सातत्य आणि धैर्याची गरज आहे.

## एनपीएस—एक बहुमूल्य सेवानिवृत्ती योजना

### उद्देश

सेवानिवृत्तीसाठी एन पी एस मध्ये गुंतवणूक करण्याचा मूळ हेतू आहे, एका शिस्तबद्ध पद्धतीने नियमितपणे बचत करणं आणि निवृत्ती नंतरच्या आयुष्यासाठी हळू हळू निधी साठवणं.

### दीर्घकाळाचं नियोजन

एन पी एस अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे की तुमच्या गुंतवणुकीला साठवण्यासाठी आणि त्यात वाढ होण्यासाठी भरपूर वेळ मिळतो.

### जोखमीची तरतूद

एन पी एस या विशेष समजुतीने तयार करण्यात आली आहे की सेवानिवृत्ती नंतरच्या वर्षासाठी बचत करताना सर्वसाधारणपणे तुम्हांला सौम्य जोखमी पेक्षा अधिक जोखीम घेणं आवडणार नाही.

### परताव्या बदलच्या अपेक्षा

कोणत्याही गुंतवणुकीसाठी परतावे ही प्रमुख चालना शक्ती आहे. वास्तविक परतावे फक्त दीर्घ काळा नंतर निश्चित करता येऊ शकतात यअवधी जितका अल्प परतावे तितकेच अनिश्चित. दीर्घावधी साठीची योजना असल्यामुळे, एनपीएसया सिद्धांताचं जाणीवपूर्वक पालन करते.

### काटेकोर मूल्यांकन

एन पी एस अंतर्गत, तुमच्या हिताच्या संरक्षणासाठी, नेहमीच गुंतवणुकीचं सतत आणि काटेकोर निरीक्षण केलं जातं.



तुम्ही एक दिवस सावलीत बसले  
असाल कारण तुम्ही अनेक वर्षांपूर्वी  
एक रोप लावलं होतं!!!!



...10 कोटीं पेक्षा अधिक  
भारतीय आज जन्मले  
80 वर्षांपेक्षा जास्त जगतील...

## एनपीएस (NPS) का?

- कमी गुंतवणुकीचे उत्पादन
- व्यक्ती, कर्मचारी आणि नियोक्त्यांकरिता करात सवलत
- बाजाराशी निगडित आकर्षक आय
- सुरक्षित, खात्रीलायक आणि ठेव करण्यासाठी सोपी
- अनुभवी व्यवसायी यांच्या द्वारे व्यवस्थापीत पेंशन फंड
- पीएफआरडीए, संसदेत पारित अधिनियमा अंतर्गत स्थापित एक नियामक प्राधिकरणा द्वारे विनियमित

## एनपीएस (NPS) काय आहे?

एक अशी अत्यंत कुशल, तंत्रज्ञान संचालित प्रणाली जी आज लहान—लहान रकमेची बचत करून जीवनाच्या दुसऱ्या पाळीकरिता एक कोश निर्माण करते.

## यात कोठा सामिल होवू शकतात?

जर आपण खालील पैकी कोणतीही एक किंवा अधिक अटींची पूर्तता करत असाल तर आपण या योजनेत सामिल होवू शकता:

- भारताचे नागरिक, निवासी किंवा अनिवासी
- सामिल होण्याच्या तारखेला आपले वय 18—60 वर्ष या दरम्यान असले पाहिजे
- वेतनभोगी किंवा स्वयं रोजगार करणारा

## मी एनपीएस खाते कुठे उघडू शकतो?

पीएफआरडीए द्वारे प्राधिकृत कोणत्याही वर्तमान सेवा प्रदाता (POP-SP) यांच्या जवळ.

एनपीएस विषयी अधिक माहिती घेण्याकरिता आणि आपल्या जवळच्या POP-SPची माहिती घेण्याकरिता टोल फ्री नंबरवर कॉल करा

**1800 110 708**

OR

**SMS NPS to 56677\***

\* मानक शुल्क लागू

OR

कृपया पीएफआरडीएची वेबसाइट

**www.pfrda.org.in** बघा